

- Electronic Weighing Scales & Systems
- Electronic Currency Counting Machines
- Electronic Fare Meters
- Home Automation

CIN : L31909MH1999PLC119231
Listed on National Stock Exchange of India
ISO 9001:2015 COMPANY
CORPORATE OFFICE & WORKS :
Plot No. J-25, J-26, MIDC, Awadhan,
Dhule - 424 006. (M.S.) INDIA
☎ : +91 - 2562 - 239080, 239331
E-mail : response@nitiraj.net
Web Site : www.nitiraj.net

Date – 06/02/2024

To,
The Manager,
Listing & Compliance Department,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex, Bandra,
Mumbai- 400051.

(Symbol – NITIRAJ ISIN – INE439T01012)

Sub.: Newspaper cutting of publication of Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended on 31st December, 2023.

Pursuant to Regulation 30, read with Schedule III, of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, with reference to above subject, please find enclosed newspaper advertisement, published in following newspaper on 6th February, 2024, Financial Express (English) and Apla Maharashtra (Marathi), for Unaudited Standalone Financial Results for the Quarter Ended On 31st December, 2023.

Kindly take the same on records.

Thanking You,

Yours Faithfully,
FOR NITIRAJ ENGINEERS LIMITED

DEEPIKA DALMIYA
Company Secretary & Compliance Officer
M.NO: A58029

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

Super Age
Borivali (E)
Phone : 42872727
Mobile : 9833226463

Express Advertising
Borivali (W)
Phone : 2833 7799 / 2833 9977
Mobile : 9820401077

Falcon Multimedia Pvt. Ltd.
Borivali (E)
Phone : 9833226463

Jeet Publicity
Borivali (W)
Phone : 28921255
Mobile : 9822006816

Nikharg Advertising
Borivali (W)
Phone : 9833226463
Mobile : 9833226463

Sarodhya
Borivali (W)
Phone : 9833226463
Mobile : 9833226463

Ad Plus
Mira Road (E)
Phone : 8779657505
Mobile : 9833226463

Ashanti Advertising & Press Relations
Mira Road (E)
Phone : 022-28114235
Mobile : 9833226463

M.S. Advertising
Borivali (E)
Phone : 28921255
Mobile : 9833226463

Saga Advertising
Borivali (E)
Phone : 7756982329 / 7028565571
Mobile : 9833226463

Mayuresh Publicity
Borivali (E)
Phone : 022-2503913
Mobile : 9833226463

Plasma Advertising
Borivali (E)
Phone : 022-27461970
Mobile : 9833226463

Ronak Advertising
Borivali (E)
Phone : 71012345
Mobile : 9833226463

Rahul Advertising
Borivali (E)
Phone : 022-65119998
Mobile : 9833226463

S.Kumar Publicity
Borivali (E)
Phone : 27898472
Mobile : 9833226463

Siba Ads & Communications
Borivali (E)
Phone : 27892555 / 61372555
Mobile : 9833226463

A.M. Corporation
Borivali (E)
Phone : 67311000
Mobile : 9833226463

Adait Advertising
Borivali (E)
Phone : 25345294 / 25380080
Mobile : 9833226463

Ashwini Communication
Borivali (E)
Phone : 2544 5007
Mobile : 9833226463

Mangal Advg & Consultancy
Borivali (E)
Phone : 2538 8134
Mobile : 9833226463

Sahil Advertising
Borivali (E)
Phone : 25406749
Mobile : 9833226463

Sarathi Enterprises
Borivali (E)
Phone : 25426604
Mobile : 9833226463

Shreen Advertising
Borivali (E)
Phone : 25343648 / 25341538
Mobile : 9833226463

Surbi Advertising
Borivali (E)
Phone : 67924448 / 66743142
Mobile : 9833226463

Swati Advertisers
Borivali (E)
Phone : 9820786203
Mobile : 9833226463

Mayekar's Ad Junction
Borivali (E)
Phone : 0251-2862551
Mobile : 9833226463

Aries Media
Borivali (E)
Phone : 0251-2430030
Mobile : 9833226463

Budhkar Publicity Pvt. Ltd.
Borivali (E)
Phone : 0251-2205995
Mobile : 9833226463

Dimensions Advertising
Borivali (E)
Phone : 0251-2445074
Mobile : 9833226463

Prabhakar Advertisers
Borivali (E)
Phone : 0251-2448917
Mobile : 9833226463

Radha Advertising
Borivali (E)
Phone : 9819575111
Mobile : 9833226463

Rajaj Publicity
Borivali (E)
Phone : 9833226463
Mobile : 9833226463

J.B.Kulkarni Advertising
Borivali (E)
Phone : 0251-2480136
Mobile : 9833226463

Pinky Advertising
Borivali (E)
Phone : 9833226463
Mobile : 9833226463

Ambition Advertising
Borivali (E)
Phone : 24210792 / 94
Mobile : 9833226463

Dattaguru Advertising
Borivali (E)
Phone : 9876528143
Mobile : 9833226463

K. Parth Publicity
Borivali (E)
Phone : 2501 3939 / 2501 2323
Mobile : 9833226463

Sanjeevani Advg.
Kanjurmarg, LBS Marg,
Phone : 022-25776168
Mobile : 9833226463

Sandip Advg.
Borivali (E)
Phone : 022-25946518
Mobile : 9833226463

Mahesh Advertising & Designing
Borivali (E)
Phone : 25622469 / 25682469
Mobile : 9833226463

Pratik Advertising
Borivali (E)
Phone : 25911666
Mobile : 9833226463

Shree Mahapragya
Borivali (E)
Phone : 9833226463
Mobile : 9833226463

Synthesis Communications
Borivali (E)
Phone : 2563836465
Mobile : 9833226463

Ryo Advertising
Borivali (E)
Phone : 67704000 / 6500
Mobile : 9833226463



True way to weigh

NITIRAJ ENGINEERS LTD.

CIN No: L31909MH1999PLC119231

Reg off: 306 A, Bhabha Bldg., N.M.Joshi Marg, Delisle Road, Mumbai - 400 011

Corp Off: Plot No.J25 J26, MIDC Awadhan, Dhule-424006. Tel: 02562-239331, 239080

Email ID : investor@nitiraj.net Website www.nitiraj.net

Extract of the Unaudited Financial Results for the Quarter Ended 31 December, 2023

(Rs in Lacs)

Sl. No.	Particulars	Quarter Ended			Nine Month Ended		Year Ended
		31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	2,041.91	1,600.02	1,154.62	4,835.49	3,500.49	4,654.97
2	Profit / (Loss) before tax and Exceptional Items	286.13	200.55	27.06	603.22	(12.54)	0.89
3	Profit / (Loss) before tax	286.13	200.55	8.17	603.22	(31.43)	(18.00)
4	Profit / (Loss) after tax	214.16	160.60	28.44	461.97	(20.02)	(37.05)
5	Total Comprehensive Income	214.56	161.00	26.88	463.18	(24.69)	(64.15)
6	Equity Share Capital	1,025.10	1,025.10	1,025.10	1,025.10	1,025.10	1,025.10
7	Other Equity (excluding Revaluation reserve)	0	0	0	0	0	0
8	Basic and Diluted earnings per share (INR)	2.09	1.57	0.28	4.51	(0.20)	(0.36)

Notes

The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange website viz. www.nseindia.com and on the company's website www.nitiraj.net

For Nitiraj Engineers Limited

sd/-

(Rajesh R. Bhatwal)

Managing Director

Din No.00547575

Place : Mumbai

Date : Feb 5, 2024

Notes

The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange website viz. www.nseindia.com and on the company's website www.nitiraj.net

For Nitiraj Engineers Limited

(Rajesh R. Bhatwal)

Managing Director

Din No.00547575

Place : Mumbai

Date : Feb 5, 2024

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.

Corporate Office: ONE BKC, A - Wing, 13th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051; Tel: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.icicpruamc.com, Email id: enquiry@icicpruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Banking & Financial Services Fund and ICICI Prudential MNC Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on February 8, 2024:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) ⁵	NAV as on February 2, 2024 (₹ Per unit)
ICICI Prudential Banking & Financial Services Fund		
IDCW	5.50	34.83
Direct Plan - IDCW	5.50	68.16
ICICI Prudential MNC Fund		
IDCW	1.70	18.85
Direct Plan - IDCW	1.70	20.31

₹ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.

Subject to deduction of applicable statutory levy, if any

* or the immediately following Business Day, if that day is a Non - Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Sd/-

Authorised Signatory

Place: Mumbai

Date : February 5, 2024

No. 002/02/2024

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.icicpruamc.com

Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicpruamc.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

JCK INFRASTRUCTURE DEVELOPMENT LIMITED

CIN:L70102KA1979PLC003590

Regd Office: 309, FIRST FLOOR, WESTMINSTER BUILDING, 13 CUNNINGHAM ROAD, BENGALURU - 560 052

Email:investors@jckgroup.in, Website: www.jckgroup.in

Extract of the Statement of Standalone Un-audited Financial Results for the Quarter and Nine months Ended 31st December 2023 (₹ in Lakhs)

Sl. No.	Particulars	3 Months ended 31.12.2023	Preceding 3 Months ended 30.09.2023	Corresponding 3 Months ended 31.12.2022	Year to date figures period ended 31.12.2023	Previous Year to date figures period ended 31.12.2022	Previous Year ended 31.03.2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income	277.60	71.41	250.90	351.05	1164.10	1426.97
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax)	-67.51	-157.56	10.71	-409.61	558.00	571.86
3	Net Profit/(Loss) for the period after Tax	-51.96	-155.97	8.79	-351.66	447.73	454.91
4	Total Comprehensive Income (OCI) for the period	-	-	-	-	-	-
5	Equity Share Capital (FV of ₹10 Each)	416.67	416.67	416.67	416.67	416.67	416.67
6	EPS from Continuing Operations						
- Basic		(1.25)	(3.74)	0.13	(8.44)	1.07	1.38
- Diluted		(1.25)	(3.74)	0.13	(8.44)	1.07	1.38

The above is an extract to the detailed format of Quarterly and Nine Months ended Financial results filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the said financial results are available in the website of the company i.e www.jckgroup.in and also in Metropolitan Stock Exchange of India Limited i.e www.mseil.in respectively.

For and on behalf of the Board of Directors

Sd/-

Krishan Kapur

Managing Director

Date : 05.02.2024

Place : Bengaluru

(THIS IS ONLY AN ADVERTISEMENT FOR INFORMATION PURPOSES AND NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT. NOT FOR DISTRIBUTION OUTSIDE INDIA.)

GABRIEL PET STRAPS LIMITED

Pet Straps LLP

Corporate Identification Number: U22201GJ2023PLC143546

Our Company was originally formed as Limited Liability Partnership Firm under the name and style of "M/s. Gabriel Pet Straps LLP" on November 12, 2020 bearing Registration No. AAU-6830. Thereafter, our Company was converted in to a public limited company "M/s. Gabriel Pet Straps Limited" on August 03, 2023 pursuant to the provisions of Chapter XX of the Companies Act and fresh a certificate of Incorporation dated August 03, 2023 was issued by Registrar of Companies, Central Registration Centre vide CIN No. U22201GJ2023PLC143546. For further details on incorporation and registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters" beginning on page 139 of the Prospectus.

Registered Office: Plot No. 23, Radhe Industrial Area, Paddhari Bypass, Behind Reliance Petrol Pump, Jamnagar Highway, Paddhari, Rajkot-360110, Gujarat, India.

Tel: +91 88492 54043 | E-mail: investors@gabrielpetstraps.com | Website: www.gabrielpetstraps.com

Contact Person: Ms. Gandecha Khyati Hareshbhai, Company Secretary and Compliance Officer

PROMOTERS OF OUR COMPANY: MR. SHAH JAY PARESHBHAI, MR. VARASADA VIMAL DAYABHAI AND MR. KAVATHIYA VIVEK DHARMENDRABHAI

"The Issue is being made in accordance with Chapter IX of the SEBI ICDR Regulations (IPO of Small and Medium Enterprises) and the equity shares are proposed to be listed on SME Platform of BSE."

BASIS OF ALLOTMENT

INITIAL PUBLIC OFFERING OF 7,98,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10/- EACH ("EQUITY SHARES") OF GABRIEL PET STRAPS LIMITED ("GABRIEL" OR "OUR COMPANY" OR "THE ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹101/- PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹91/- PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") AGGREGATING TO ₹805.98 Lakhs ("THE ISSUE") OF WHICH 44,400 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹44.84 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER ("MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. NET ISSUE OF 7,53,600 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10/- EACH AT AN ISSUE PRICE OF ₹101/- PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹761.14 LAKHS ("NET ISSUE"). THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 30.15% AND 28.47% OF THE POST ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE IS ₹10/- AND THE ISSUE PRICE IS 10.1 TIMES OF THE FACE VALUE.

ISSUE OPENED ON: JANUARY 31, 2024 AND ISSUE CLOSED ON: FEBRUARY 02, 2024

RISK TO INVESTORS

1. Our Equity Shares have never been publicly traded, and may experience price and volume fluctuations following the completion of the Issue. Further, our Equity Shares may not result in an active or liquid market and the price of our Equity Shares may be volatile and you may be unable to resell your Equity Shares at or above the Issue Price or at all.

2. The average cost of acquisition of Equity Shares by our Promoters is set forth in the table below:

Name of the Promoters	No of Equity Shares held	Average cost of Acquisition (in ₹)
Mr. Kavathiya Vivek Dharmendrabhai	4,53,460	10.25
Mr. Shah Jay Pareshbhai	9,06,920	10.25
Mr. Varasada Vimal Dayabhai	4,53,460	10.25

Investors are required to refer section titled "Risk Factors" beginning on page 24 of the Prospectus.

Our Company has filed the Prospectus dated January 24, 2024 with the ROC, Ahmedabad (the "Prospectus"). The Equity Shares of the Company are proposed to be listed on the SME Platform of BSE i.e., ("BSE SME"), in terms of the Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018 as amended from time to time. Our Company has received an In-Principle approval from BSE for the listing of the Equity Shares pursuant to letter dated January 09, 2024. BSE is the Designated Stock Exchange for the purpose of this Issue. The trading is proposed to be commenced on February 07, 2024 (Subject to receipt of listing and trading approvals from the BSE).

The Issue is being made through the Fixed Price process, the allocation in the Net Issue to the Public category is made pursuant to Regulation 253(2) of the SEBI (ICDR) Regulations, 2018, as amended from time to time, wherein a minimum of 50% of the Net Issue of shares to the Public is initially made available for allotment to Retail Individual Investors. The balance of Net Issue of Shares to the public is made available for allotment to Individual Applicants other than Retail Individual Investors and other Investors, including Corporate Bodies / Institutions irrespective of number of shares applied for. If the Retail Individual Investor category is entitled to more than 50% on proportionate basis, they shall be allotted that higher percentage. Under subscription, if any, in any of the categories, would be allowed to be met with spill-over from any of the other categories or a combination of categories at the discretion of our Company in consultation with the Lead Manager and the Designation Stock Exchange. Such inter-se spill over, if any, would be affected in accordance with applicable laws, rules, regulations and guidelines. All potential investors shall participate in the Issue only through an Application Supported by Blocked Amount ("ASBA") process including through UPI mode (as applicable) by providing details of the respective bank accounts and / or UPI IDs, in case of RILs, if applicable, which will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") for the same.

SUBSCRIPTION DETAILS

The Net Issue has received 44,644 applications before technical rejections for 185713200 Equity Shares resulting in 246.43 times subscription. The details of the applications received in the Net Issue (before and after technical rejections) are as follows:

Detail of the Applications Received

Category	Gross		Less: Rejections*		Valid	
	No. of Applications	No. of Equity Shares	No. of Applications	No. of Equity Shares	No. of Applications	No. of Equity Shares
Non-Retail Investors	6011	139353600	66	411600	5945	138942000
Retail Individual Investors	38633	46359600	750	900000	37883	45459600
Total	44644	185713200	816	1311600	43828	184401600

* This includes 93 applications for 1,11,600 equity shares from Retail investors which were not in book but excludes bids (UPI mandates) not accepted by investors.

Note:

1. The Net Issue does not include 44,400 Equity Shares reserved for Market Maker, which was subscribed by 1.00 time.

2. There were 816 Technical Rejections for 13,11,600 Equity Shares. The Basis of Allotment was finalised in consultation with the Designated Stock Exchange - BSE Limited on February 05, 2024.

A) Allocation to Market Maker (After Technical Rejections & Withdrawals): The Basis of Allotment to the Market Maker, at the Issue Price of ₹101/- per Equity Share, was finalised in consultation with BSE. The category was subscribed by 1.00 time. The total number of shares allotted in this category is 44,400 Equity Shares. The category-wise details of the Basis of Allotment are as under:

No. of Shares Applied for	No. of Applications Received	% to total	Total No. of Shares Applied in each category	% to Total	Allocation per Applicant	Ratio of Allottees to the Applicant	Total No. of Shares Allotted	% to total
44400	1	100.00	44400	100.00	44400	1	44400	100.00

B) Allocation to Retail Individual Investors (After Technical Rejections & Withdrawals): The Basis of Allotment to the Retail Individual Investors, at the Issue Price of ₹101/- per Equity Share, was finalised in consultation with BSE. Pursuant to Regulation 253(2) of the SEBI (ICDR) Regulations, 2018, the total number of shares allotted in this category is 37,680 Equity Shares. The category was subscribed by 120.65 times. The category-wise details of the Basis of Allotment are as under:

No. of Shares Applied for	No. of Applications Received	% to total	Total No. of Shares Applied	% to Total	Allocation per Applicant		Ratio of Allottees to the Applicant		Total No. of Shares Allotted	% to total
					Before Rounding off	After Rounding off				
1200	37883	100.00	45459600	100.00	9.95	1200	3	362	376800	100.00

C) Allocation to Other than Retail Category (After Technical Rejections & Withdrawals): The Basis of Allotment to the Non-Retail Investors, at the Issue Price of ₹101/- per Equity Share, was finalised in consultation with BSE. Pursuant to Regulation 253(2) of the SEBI (ICDR) Regulations, 2018, the total number of shares allotted in this category is 37,680 Equity Shares. The category was subscribed by 368.74 times. The category-wise details of the Basis of Allotment are as under:

No. of Shares Applied for (Category wise)	No. of Applications Received	% to total	Total No. of Shares Applied in each category	% to Total	Proportionate shares available	Allocation per Applicant		Ratio of Allottees to the Applicant	Total No. of shares allocated/allotted	
						Before Rounding off	After Rounding off			
2400	2735	46.00	6564000	4.72	17801	6.51	1200	3	547	18000
3600	493	8.29	1774800	1.28	4813	9.76	1200	4	493	4800
4800	333	5.60	1598400	1.15	4335	13.02	1200	4	333	4800
6000	196	3.30	1176000	0.85	3189	16.27	1200	3	196	3600
7200	119	2.00	856800	0.62	2324	19.53	1200	2	119	2400
8400	104	1.75	873600	0.63	2369	22.78	1200	1	52	2400
9600	221	3.72	2121600	1.53	5754	26.04	1200	5	221	6000
10800	341	5.74	3682900	2.65	9988	29.29	1200	8	341	9600
12000	159	2.67	1908000	1.37	5174	32.54	1200	4	159	4800
13200	56	0.94	739200	0.53	2005	35.8	1200	1	28	2400
14400	64	1.08	921600	0.66	2499	39.05	1200	1	32	2400
15600	27	0.45	421200	0.30	1142	42.3	1200	1	27	1200
16800	38	0.64	638400	0.46	1731	45.55	1200	1	38	1200
18000	62	1.04	1116000	0.80	3027	48.82	1200	3	62	3600
19200	54	0.91	1036800	0.75	2812	52.07	1200	1	27	2400
20400	39	0.66	795600	0.57	2158	55.33	1200	2	39	2400
21600	44	0.74	950400	0.68	2577	58.57	1200	1	22	2400
22800	13	0.22	296400	0.21	804	61.85	1200	1	13	1200
24000	85	1.43	2040000	1.47	5532	65.08	1200	1	17	6000